

आदिवासी उपयोजना क्षेत्रातील "लघु पाटबंधारे योजना (० ते १०० हेक्टर)" यासाठी सन २०१५-१६ मध्ये अर्थसंकल्पीत करण्यांत आलेल्या तरतूदीतून वाटप...

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक : आवि-२०१५/प्र.क्र.१०५/ का.५  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२  
दिनांक : ३० नोव्हेंबर, २०१५.

**शासन निर्णय :-**

सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात "लघु पाटबंधारे योजना (० ते १०० हेक्टर)" या उपशिर्षाखालील रु.८००.०० लक्ष चा नियतव्यय अर्थसंकल्पीत करण्यांत आला आहे. सदर अर्थसंकल्पीत नियतव्ययापैकी ७० टक्यांच्या मर्यादेत रु.५६०.०० लक्ष इतका निधी वितरणासाठी वित्त विभागाने उपलब्ध करून दिला आहे. सदर उपलब्ध तरतूदीतून खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे रु.३५४.२० लक्ष इतक्या निधीच्या वाटपास या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यांत येत आहे.

मागणी क्र. व लेखाशिर्ष	मागणी क्र- टी -५, २७०२, लहान पाटबंधारे, ८०-सर्वसाधारण, ७९६- जनजाती क्षेत्र उपयोजना, (०१) जनजाती क्षेत्र योजनांतर्गत योजना, राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०६) स्थानिक क्षेत्रातील लघु पाटबंधाऱ्यांचे कामे (० ते १०० हेक्टर) (राज्यस्तरीय योजना) (२७०२ ८७६९) - ३१ सहायक अनुदाने (वेतनेतर)					
अ क्र	जिल्हा	नियंत्रक अधिकारी	प्रस्ताव	मंजूर कामांची संख्या	मंजूर कामांची किंमत (रु.लक्ष)	वाटप करावयाचा निधी (रु.लक्ष)
१	नाशिक	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक	जिल्हा परिषद नाशिक पत्र क्र. जिपना/लपाप/ले ३/६१५/१५, दिनांक १५.०६.२०१५	२०	३७६.००	२६३.२०
			जिल्हा परिषद नाशिक पत्र क्र. जिपना/लपाप/ले ३/११९०/१५, दिनांक १२.१०.२०१५	मागील आर्थिक वर्षाच्या दायित्वाच्या २२ कामां- करिता	१३०.००	९१.००
<b>एकूण</b>						<b>३५४.२०</b>

२. वरीलप्रमाणे वाटपास मंजूरी देण्यात आलेला निधी मागील दायित्वाच्या कामास तसेच लघु पाटबंधाऱ्यांच्या नविन कामास, त्यांच्या मंजूर किमतीच्या प्रत्येकी ७० टक्यांच्या मर्यादेत वाटप करण्यांस मान्यता देण्यांत येत आहे.

३. आदिवासी उपयोजनेतर्गत सन २०१५-१६ या चालू आर्थिक वर्षा करीता उपलब्ध करून दिलेली तरतूद खालील नमुद केलेल्या अटींचा विचारात घेवून वितरीत करण्यात यावी.

(अ) संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यांचेकडून लघु पाटबंधारे योजनांची कामे आदिवासी उपयोजना क्षेत्रात असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करून सदर कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याची खात्री करूनच तरतूद वितरीत करण्याची जबाबदारी नियंत्रक अधिकारी यांची राहिल.

(ब) सन २०१५-१६ या चालू आर्थिक वर्षात उपलब्ध करून दिलेल्या निधी पेशा जास्त खर्च होणार नाही याची दक्षता घ्यावी व सर्व संबंधितांना निर्देश द्यावेत. याची पुर्ण जबाबदारी संबंधित नियंत्रक अधिकारी यांची राहिल.

४. वरीलप्रमाणे वाटप करण्यांत आलेल्या निधीमधून हाती घ्यावयाची कामे विहित नियमानुसार निविदा प्रक्रिया (ई-टेंडरींग) चा अवलंब करून हाती घेण्यांत यावीत.

५. नियंत्रण अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतूद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक ९.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील मान्यता असलेल्या रस्त्यांच्या कामावर खर्च होतील याची दक्षता घ्यावी.

६. या तरतूदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटींचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी.

७. या शासन निर्णयाद्वारे वाटप करण्यात येत असलेल्या तरतूदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी.

८. आदिवासी उपयोजनेतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त आदिवासी लोकांकरिता वा आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी केलेली तरतूद त्या क्षेत्रातील आदिवासी लोकांकरिता खर्च करण्यात यावी. आदिवासी उपयोजनेतर्गत केलेली तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर किंवा सर्वसाधारण योजनेखाली खर्च करण्यात येवू नये.

९. जर आदिवासी उपयोजनेत केलेली तरतूद खर्च झाली नाही तर सदर तरतूद प्रत्यार्पित करावी व कोणत्याही परिस्थितीत आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च करण्यात येवू नये.

१०. आदिवासी उपयोजनेची तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च झालेली आढळल्यास याबाबत संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व संबंधित कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद यांना जबाबदार धरण्यात येईल.

११. आदिवासी उपयोजनेतर्गत जिल्हा योजनांसाठी उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशिर्षनिहाय/उप लेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर

आयुक्त, आदिवासी विकास व आदिवासी विकास विभागास प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत न चुकता पाठवावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५१२०३१२०६२१४८२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने

( नि. अ. पांढरकामे )  
शासनाचे अवर सचिव

प्रत,

१. मा. मंत्री (आवि) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.
२. मा. राज्यमंत्री (आवि) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.
३. महालेखापाल -१ (लेखा परिक्षा), (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र राज्य, मुंबई
४. महालेखापाल -२ (लेखा परिक्षा), (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र राज्य, नागपूर
५. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
६. जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन व विकास मंडळ, नाशिक
७. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक
८. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
९. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक
१०. जिल्हा कोषागार अधिकारी, जिल्हा नाशिक
११. आदिवासी विकास विभाग (कार्यासन -६) मंत्रालय, मुंबई.
१२. निवड नस्ती-का.५.